

गावठाण विस्तार योजनेंतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदला तसेच लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या गावठाण विस्तारासाठी संपादित जमिनीचा मोबदला अदा करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०२३/प्र.क्र. ०४/र-८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: ०२ फेब्रुवारी, २०२४

संदर्भ -

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-॥, नागपूर यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. टीएम/जीआर.॥/युओआर-०६/८१५, दिनांक- ०१.०९.२०२३

प्रस्तावना-

गावठाण विस्तार योजनेंतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदला अदा करण्यासाठी तसेच लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या गावठाण विस्तारासाठी संपादित जमिनीचा मोबदला अदा करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

गावठाण विस्तार योजनेंतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदला अदा करण्यासाठी तसेच लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या गावठाण विस्तारासाठी संपादित जमिनीचा मोबदला अदा करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

मराठी लेखाशीर्ष		इंग्रजी लेखाशीर्ष	
मागणी क्रमांक	सी- ०५	Demand No.	C-05
प्रधान लेखाशीर्ष	२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण	Major Head	2235, Social Security and Welfare
उप प्रधान लेखाशीर्ष	०१, पुनर्वसन	Sub Major Head	01, Rehabilitation
गौण शीर्ष	२०२, इतर पुनर्वसन योजना	Minor Head	202- Other Rehabilitation Schemes
गट शीर्ष	(०६) गावठाण विस्तार	Group Head	(06) Extension of Gaothan
उपगट शीर्ष	(०६) (०१) लोकसंख्या वाढीमुळे गावठाण विस्तार (कार्यक्रम) (२२३५ डी६०४)	Sub Group Head	(06) (01) Extension of Gaothan due to Population Growth (Scheme) (2235 D604)
तपशीलवार शीर्ष	३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)	Detail Head	31, Grant in Aid (Non Salary)

०२. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५२/१४७५, दिनांक २२/०२/२०२३ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १८७/२०२३/व्यय-९, दिनांक ०५/०६/२०२३ अन्वये दिलेल्या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२०२१२४०४४०६१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं. मा. जगताप)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन मलबार हिल, मुंबई.
- २) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, विधानभवन, मुंबई
- ३) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानभवन, मुंबई.
- ४) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अ.मु.स., मंत्रालय, मुंबई
- ५) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, विधानभवन, मुंबई.
- ८) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानभवन, मुंबई
- ९) सर्व मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य, विधानभवन, मुंबई.
- १०) महालेखापाल-१, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), (लेखापरिक्षा), मुंबई.
- ११) महालेखापाल २, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), (लेखापरिक्षा), नागपूर.
- १२) सर्व मंत्रालयीन विभाग.
- १३) सर्व विभागीय आयुक्त.
- १४) सर्व जिल्हाधिकारी.
- १५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- १६) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- १७) सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- १८) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
- १९) निवडनस्ती.